

माहे एप्रिल, २०२० चे वेतन वेळेत
प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१०२०/प्र.क्र.६२/कोषा-प्रशा-५

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २२ एप्रिल, २०२०

संदर्भ- १. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१०२०/प्र.क्र.६२/कोषा-प्रशा-५, दि.३१.०३.२०२०

२. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-१०२०/प्र.क्र.६२/कोषा-प्रशा-५, दि.०१.०४.२०२०

शासन परिपत्रक-

उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील परिपत्रकान्वये माहे मार्च, २०२० चे वेतन दोन टप्प्यात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे वेतन आहरित करण्याबाबतच्या सूचना उपरोक्त संदर्भ क्र.२ येथील परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. माहे मार्च, २०२० चे उर्वरित वेतन दुसऱ्या टप्प्यात आहरित करण्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

आता माहे एप्रिल, २०२० चे वेतन नियमित पध्दतीने एकाच टप्प्यात प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यास अनुसरून सर्व विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांची वेतन देयके नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळीच कोषागारात सादर होतील हे पहावे, जेणेकरून कोषागारांनादेखील मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे त्यावर वेळीच कार्यवाही करणे शक्य होईल.

सर्व अनुदानित संस्था, विद्यापिठे, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्था यांनीदेखील माहे एप्रिल, २०२० चे वेतन त्यांचे प्रचलित पध्दतीने अदा करण्यास शासनाची हरकत नाही.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२००४२२१६५१०५७४०५ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(इंद्रजित गोरे)

शासनाचे उप सचिव

प्रत-

- १) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- २) सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य.
- ३) राज्यपालांचे सचिव
- ४) मुख्यमंत्र्यांचे सचिव
- ५) उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
- ६) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव

- ७) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
- ८) मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
- ९) प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
- १०) प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- ११) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, नागपूर
- १२) महालेखापाल (लेखापरिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र नागपूर
- १४) आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
- १५) आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
- १६) प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
- १७) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- १८) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- १९) प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- २०) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
- २१) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- २२) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदर, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
- २३) सर्व विभागीय आयुक्त
- २४) सर्व जिल्हाधिकारी
- २५) सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- २६) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- २७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- २८) सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- २९) संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा, कोकण भवन, नवी मुंबई
- ३०) सह संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- ३१) वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ३२) निवड नस्ती कोषा प्रशा-५.